



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २२]

गुरुवार, सप्टेंबर १२, २०२४/भाद्रपद २१, शके १९४६

[पृष्ठ ९, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहे.

भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३१.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

संदर्भ :—१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.विकाअ-१११५-प्र.क्र.८८-५, दिनांक ३१-१२-२०१५.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. विकाअ-१११५-प्र.क्र.८८-का.५, दिनांक २४-०५-२०२३

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

शासन निर्णय अधिसूचना

क्रमांक सामान्य-कक्ष-९-अका-विकाअ-नि-२०२४.—

मी डॉ. विपीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर, २०१५, दिनांक २४ मे, २०२३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता सोबत जोडलेल्या अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनाला विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यात सक्षम राहतील.

- (१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ “साक्षांकनाचे” काम करतील. मुळ कागदपत्रे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट ५ मधील रबरी शिक्क्यासह मुळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत साक्षांकन करावे. मुळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमुद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू

नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर “सत्यप्रत” म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामाकरीता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकिस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यांत आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

- (२) उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
- (३) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी रबरी शिक्का संबंधित तहसिल कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षांकित केलेल्या कागदपत्राची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी व ज्या वेळेस नोंदवही अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/ अधिक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
- (४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची शांतता प्रस्थापित 'करण्यासाठी आवश्यकते नुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी/पोलीस अधिक्षक यांनी नियुक्ती करावी.
- (५) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या “मानसेवा” असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- (६) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व कामासाठी येणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

अनुसूची

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती देण्याबाबत शासन राजपत्रात प्रसिद्धी देण्यात येणाऱ्या उमेदवाराचे विवरणपत्र.

अनुक्रमांक	उमेदवारांचे नाव	पत्ता
(१)	(२)	(३)
१	श्रीमती जयश्री विजय जोध	रा. प्लॉट नं. ६४, रविन्द्रनगर, गणेश मंदीर समोर, नागपूर
२	श्रीमती प्रणाली संदेश धर्माधिकारी	रा. प्लॉट नं. ३६, श्रीदत्त अपार्टमेंट, स्वावलंबी नगर, नागपूर
३	श्री. संदीप शरद कुलकर्णी	रा. प्लॉट नं. ८४/८५, रुद्रायणी अपार्टमेंट, शास्त्री ले-आऊट, खामला, नागपूर
४	श्रीमती अनघा चंद्रकांत भांडारकर	रा. प्लॉट नं. १६, माऊली फ्रेण्डस लेआऊट नं. ४, दिनदयाल नगर, नागपूर
५	श्रीमती मेघा महेश पंडित	रा. प्लॉट नं. ११, राम मंदिर जवळ, स्वावलंबी नगर, नागपूर
६	श्री. राजेंद्र कुमार अग्रवाल	रा. प्लॉट नं. ५, शकुंतला, जिवन छाया नगर, रिंग रोड, नागपूर
७	श्री. धनंजय गणपतराव तापस	रा. प्लॉट नं. ७४, जीवनछाया लेआऊट, स्वावलंबी नगर, नागपूर
८	श्री. शुभ्रमन्यम रोसैया मुदलीयार	रा. प्लॉट नं. ६२, स्वरूप नगर, दत्त मंदिर जवळ, नागपूर
९	श्री. प्रदीप नारायण चौधरी	रा. प्लॉट नं. ४६, प्रदिपालय, टेलीकॉम नगर, नागपूर
१०	श्री. जिवन मुदलीयार	रा. ९, रामकृष्ण नगर, खामला, नागपूर
११	श्री. अतुल भास्कर दुरुगकर	रा. प्लॉट नं. ७७, टेलिकॉम नगर, राणाप्रतापसिंग रोड चौकाजवळ, नागपूर
१२	श्री. प्रमोद हरीभाऊ तभाने	रा. गोपाल नगर, नागपूर
१३	श्री. विवेक निळकंठराव मेंढी	रा. प्लॉट नं. १५, फ्रेण्डस लेआऊट २ दीनदयाल नगर, नागपूर
१४	श्रीमती विदया हर्षद गोल्हर	रा. शकुंतला बिल्डींग, गोपाल नगर, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
१५	श्रीमती स्वाती अनिल गुप्ता	रा. प्लॉट नं. २४४८, संघमित्रा बौध्द विहाराचे बाजुला, गोपालनगर, नागपूर
१६	श्रीमती रीना मोरेश्वर देवतळे	रा. गोपाल नगर २ रा बस स्टॉप, नागपूर
१७	श्री. विनोद प्रभाकर वखरे	रा. ३४. अत्रे लेआऊट, प्रतापनगर, नागपूर
१८	श्री. विजय नारायणराव पुंडकर	रा. शिवशक्ती लेआऊट, सोनेगांव तलावाजवळ, सोनेगांव. नागपूर
१९	श्रीमती नागरत्ना कुरमन्ना मुंगेला	रा. प्लॉट नं. २०. सुजाता ले-आऊट, नागपूर
२०	श्रीमती वर्षा विजय गोडबोले	रा. ७१/१ पॅराडाईस सोसायटी, सोनेगांव, नागपूर
२१	श्री. मोहन दौलतराव दियेवार	रा. प्लॉट नं. ६२. अमर आशा लेआऊट, इंद्रप्रस्थ नगर, भामटी, नागपूर
२२	श्री. दिलीप माधवराव सुरकार	रा. प्लॉट नं. २३. विश्वकर्मा नगर रोड नं. ८, नागपूर
२३	श्रीमती वृचिता सुरेश घुमडे	रा. प्लॉट नं. १२. वंजारी नगर, अजनी रोड, नागपूर
२४	श्री. शिरीष शालिकराम सुरकर	रा. प्लॉट नं. ४२, ताजनगर, मार्ग क्र. १, मानेवाडा रोड, तुकडोजी चौक, नागपूर
२५	श्री. विलास वामनराव मेनकुदळे	रा. EWS कॉलनी, E ९६ क्वा नं. ५/७ विश्वकर्मा नगर, नागपूर
२६	श्री. फैयाज अहमद फिरोज अहमद खान	रा. प्लॉट नं. ८० B निराला सोसायटी, ताजबाग, नागपूर
२७	श्री. सदानंद विठ्ठलराव सांधु	रा. G1 गुरुमाऊली अपार्टमेंट, प्लॉट नं. २४८ सहकार नगर, खामला रोड, नागपूर
२८	श्रीमती विजया शंकर गद्रे	रा. तपोवन कॉलनी, जयप्रकाश नगर, नागपूर
२९	श्री. श्रीरंग अरुण पोफली	रा. प्लॉट नं. ९७. श्री अपार्टमेन्ट, पांडे ले-आऊट, खामला, नागपूर
३०	श्री. मंदार वसंतराव पागे	रा. प्लॉट नं. ६७, नैनीता अपार्टमेन्ट, पांडे लेआऊट, नागपूर
३१	श्री. ऋग्वेद दिपक आंधारे	रा. प्लॉट नं. ९९, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर
३२	श्री. किशोर बाबुरावजी चन्ने	रा. प्लॉट नं. ३६, सितानगर, वर्धा रोड, नागपूर
३३	श्री. दिलीप शामराव तुपकर	रा. प्लॉट नं. ११. राजीवनगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर
३४	श्री. अनिकेत अनिल यादव	रा. प्लॉट नं. ४८, सीता नगर, वर्धा रोड, नागपूर
३५	श्री. उदय सदाशिव माहोरे	रा. प्लॉट नं. १४४, स्नेहल, सहकारनगर, मेन रोड, खामला, नागपूर
३६	श्री. किशोर दामोदर धर्मे	रा. प्लॉट नं. ३२- A तपोवन कॉम्प्लेक्स, जयप्रकाश नगर, खामला, नागपूर
३७	श्री. राजु आकाराम गडेकर	रा. प्लॉट नं. २२६, संजय गांधी नगर, रींग रोड, नागपूर
३८	श्रीमती सपना अतुल सागुलाले	रा. एम.आय.जी. ४२, प्लॉट नं. १, रीज रोड, विश्वकर्मा नगर, नागपूर
३९	श्री. ज्ञानेश्वर दमडूजी खानोरकर	रा. प्लॉट नं. ४६. विश्वकर्मानगर रोड नं. २, मेडिकलच्या मागे, नागपूर
४०	श्री. अनुप विजयराव साळवे	रा. नवाबपुरा मश्जिद, घाट रोड, नागपूर
४१	श्री. संजय बापुरावजी बोबडे	रा. मानेवाडा रोड, श्री किराणा स्टोर जवळ. नागपूर
४२	श्री. नरेश किशोर पांचे	रा. मानवता नगर, टि.वी. टॉवर, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
४३	श्रीमती निता विरेंद्र अतकुरवार	रा. प्लॉट नं. ४८, किरड ले-आऊट, मानकापूर, नागपूर
४४	श्री. अनिल महेशलालजी बाहे	रा. घर क्र. ६३०, मरारटोली, रामनगर, नागपूर
४५	श्री. शुभम सुधिर चौरसिया	रा. मोहननगर, चौरसिया चौक, नागपूर
४६	श्री. प्रकाश जयनारायण वर्मा	रा. प्लॉट नं. २२, संत ताजुददीन बाबा सोसायटी, एन. आय. आर. शीव मंदिर दाभा, नागपूर
४७	श्री. विनोद दामोदर कन्हारे	रा. प्लॉट नं. १८, तेलंगखेडी, रामनगर, नागपूर
४८	श्रीमती साधना नरेश बरडे	रा. 'शिवालय' NIT ग्राउंड जवळ, फ्रेन्ड्स कॉलनी, काटोल रोड, नागपूर
४९	श्री. कौस्तुभ विनोद गाडगे	रा. ०१, फ्रेन्ड्स कॉलनी, काटोल रोड, नागपूर
५०	श्रीमती लता सुनिल काडगाये	रा. प्लॉट नं. ८६, राजाबाक्षा, हनुमान मंदिर जवळ, मेडीकल चौक, नागपूर
५१	श्रीमती वंदना महेश कडव	रा. प्लॉट नं. ८२, इंदिरानगर नं.१, जातररोडी, नागपूर
५२	श्रीमती श्रुति नंदू यादव	रा. पॉवर हाऊस जवळ, जातररोडी नं. ३ इंदिरानगर, अजनी, नागपूर
५३	श्रीमती विजया पंढरी कुथे	रा. २६, जातररोडी नं. १ इंदिरानगर, गणेश मंदिर जवळ, नागपूर
५४	श्री. शिवशंकर राममिलन मिश्रा	रा. अजनी रेल्वे क्वाटर D-२१-A कामडे चौक, अजनी, नागपूर
५५	श्रीमती ममता प्रदीप ढगे	रा. प्लॉट नं. ३६, राजाबाक्षा हनुमान मंदिर जवळ, मेडिकल चौक, नागपूर
५६	श्री. निखिल चंद्रप्रकाश खनुजा	रा. प्लॉट नं. १५, गुरुनानकपुरा, नागपूर
५७	श्रीमती अपर्णा प्रतोद येगावकर	रा. ३४/A अंकिता पॅलेस, सरस्वती विहार, त्रिमुर्तीनगर, नागपूर
५८	श्रीमती अश्विनी अभिलाष डबली	रा. प्लॉट नं. ६०, समर्थ नगर (पूर्व) वर्धा रोड, नागपूर
५९	श्रीमती अंजली अंकुश साहारे	रा. प्लॉट नं.५१, वर्धा रोड, आंबेडकर हॉल जवळ, उर्वेला कॉलनी, नागपूर
६०	श्री. प्रशांत अशोकराव हारगोडे	रा. प्लॉट नं.९१, सहकार्य नगर, गजानन मंदिर जवळ, इंदिरा गांधी शाळेजवळ, नागपूर
६१	श्री. आशिष हरिश अटलोये	रा. त्रिमुर्तीनगर, नागपूर
६२	श्री. पदमाकर नागोरावजी सावलकर	रा. पांडे ले-आऊट, खामला, नागपूर
६३	श्रीमती आरती चेतक सोनुले	रा. इमामवाडा, जातररोडी नं. २, नागपूर
६४	श्री. प्रदीप गिजारीलाल जेजानी	रा. प्लॉट नं.८, न्यू कॉटन मार्केट, घाट रोड, नागपूर
६५	श्रीमती रीना आदित्य शर्मा	रा. न्यू बस स्टॅण्ड, धम्मनगर, महात्मा फुले बाजार, नागपूर
६६	श्रीमती कविता चंदू भगत	रा. प्लॉट नं. N-२२, कमलानगर, अमरावती रोड, काचिमेट, नागपूर
६७	श्री. अरुण कृष्णराव सोराखे	रा. प्लॉट नं. २८, लघुवेतन सोसायटी, काचोरे लॉन मागे, मनिषनगर, नागपूर
६८	श्रीमती रुपाली संजय दोडके	रा. प्लॉट नं. ४८, शिल्पा सोसायटी, नरेन्द्रनगर, नागपूर
६९	श्री मनिष सुरेश देहाडराय	रा. प्लॉट नं. ३१ साईश्रद्धा अपार्टमेंट, हनुमान मंदिर जवळ, रामकृष्ण सोसायटी, नरेन्द्र नगर, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
७०	श्रीमती आसावरी अतुल कोठीवान	रा. ५४, साफल्य, मधुबन ले-आऊट, मनिषनगर, नागपूर
७१	श्रीमती शुभांगी अश्विन कामडी	रा. प्लॉट नं. २०८. श्री. रेसिडेंन्स, मनिष नगर, नागपूर
७२	श्री. प्रफुल बबनराव घाटे	रा. परिश्रम बिल्डींग, नरेन्द्र नगर, नागपूर
७३	श्रीमती अलका हुसेन शेवाळे	रा. प्लॉट नं. २६, माँ अनुसया निवास, दिनप्रजाहित कॉलोनी, नरेन्द्र नगर, नागपूर
७४	श्रीमती भाग्यश्री ओंकार गुडघे	रा. प्लॉट नं. २६, दिनप्रजाहित कॉलनी, नरेन्द्र नगर, नागपूर
७५	श्रीमती कविता श्रिराम बोबडे	रा. प्लॉट नं. १५६, गजानन बिल्डींग, युनिक सोसायटी, नरेन्द्र नगर, नागपूर
७६	श्रीमती सुनिता कृष्णनारायण बेबर्ता	रा. प्लॉट नं. १६०. शिल्पा सोसायटी, शिल्पा नगर, नागपूर
७७	श्रीमती सायली अनिल ठोंबरे	रा. प्लॉट नं. १५४. संताजी सोसायटी, मेघरे ले-आऊट, मनिषनगर, नागपूर
७८	श्रीमती विभा अभय सावंत	रा. रतन पॅलेस फ्लॅट नं. २०७, खुराना ट्रॅव्हल्स समोर, हॉटेल द्वारकामाईच्या बाजूने, एस.टी. स्टॅण्ड गणेशपेठ, नागपूर
७९	श्री. जितेन्द्र नारायणराव वाघ	रा. शनिवारी चांदणी चौक, कॉटन मार्केट खंडोबा देवळाच्या मागे, नागपूर
८०	श्री. कुणाल भवानजी पटेल	रा. प्लॉट नं. १५/५, एस.पी.टी. मार्केट, घाट रोड, नागपूर
८१	श्री. रोशन भगवान शेन्डे	रा. जातररोडी नं. २, इंदिरा नगर, अजनी, नागपूर
८२	श्री. हरेश नटवरलाल पटेल	रा. प्लॉट नं. ७, सरदार पटेल टिंबर मार्केट, घाट रोड, नागपूर
८३	श्री. प्रकाश शरद मंडलेकर	रा. U-११, नरेन्द्र नगर, उज्वल सोसायटी, नागपूर
८४	श्रीमती लता मोरेश्वर सोनकुसरे	रा. प्लॉट नं. ००१, कस्तुरी नगर, बेसा रोड, नागपूर
८५	श्री. सतीश भिमराव सराटकर	रा. व्ही- १४१, नरेन्द्र नगर, नागपूर
८६	श्री. प्रशांत प्रभाकर दशपुत्रे	रा. प्लॉट नं. १४४, विजयानंद सोसायटी, नरेन्द्र नगर, नागपूर
८७	श्रीमती स्वाती अरुण लांजेवार	रा. राकेश ले-आऊट नं. ४ साई नगरी, बेलतरोडी. बेसा, नागपूर
८८	श्री मदन गजाननराव जोध	रा. प्लॉट नं. १२३, संताजी सोसायटी, बालपांडे ले-आऊट, नरेन्द्र नगर, नागपूर
८९	श्री. लक्ष्मण शंकरराव सातपुते	रा. २१-A, कावरापेठ, हनुमान मंदीर जवळ, गल्ली नं.६, नागपूर
९०	श्री. सचिन सुरेशचंद्र धोतरकर	रा. प्लॉट नं. २०, फ्लॅट नं. १०१ स्पर्श ३, रामेश्वरी नगर, नागपूर
९१	श्रीमती रेखा गजानन शिरपूरकर	रा. प्लॉट नं. ७, हावरापेठ, भगवान नगर नागपूर
९२	श्रीमती सीमा दिलीप शहाणे	रा. प्लॉट नं. १७०, हावरापेठ, भगवान नगर, नागपूर
९३	श्री. सचिन अशोकराव जाधव	रा. प्लॉट नं. ११, १२, हनुमान मंदीर मागे, रामेश्वरी, नागपूर
९४	श्री. संजय किशनलाल वर्मा	रा. प्लॉट नं. २०, काशिनगर, रामेश्वरी, नागपूर
९५	श्रीमती रंजना राजेन्द्र मंगडे	रा. प्लॉट नं. ५९, द्वारकापुरी, रामेश्वरी रिंग रोड, पार्वतीनगर, नागपूर
९६	श्री.सुरज नारायण बानते	रा. सुभाष रोड, जयश्री टॉकीज जवळ, शनिवारी कॉटन मार्केट, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
९७	श्रीमती आशांताई सुनिल देशमुख	रा. प्लॉट नं. ३५७/A, गुजरवाडी, इमामवाडा रोड गल्ली नं. १ चौबे चक्की समोर, नागपूर
९८	श्री. राकेश अशोक भोयर	रा. गुजरवाडी, इमामवाडा रोड, नागपूर
९९	श्री. प्रविण वासुदेवराव भगत	रा. शनिवारी, इमामवाडा रोड, कॉटन मार्केट, नागपूर
१००	श्री. गणेश गंगाधर तेलरांधे	रा. विजय सिनेमा जवळ, तेलरांधे भवन, घाट रोड, नागपूर
१०१	श्री. राजेश बाबुलालजी चौरसिया	रा. इमामवाडा रोड, शनिवारी, हनुमान मंदिर जवळ, कॉटन मार्केट, नागपूर
१०२	श्री. राजेश किसनराव जाधव	रा. गुजरवाडी, इमामवाडा रोड, गल्ली नं. ३, नागपूर
१०३	श्रीमती संजीवणी अजय उके	रा. टाकळी सिम, हिंगणा रोड, घर नं. १२५६, नागपूर
१०४	श्रीमती रंजिता प्रमोद रामटेके	रा. रमाबाई आंबेडकर नगर, जयताळा, नागपूर
१०५	श्री. प्रविण रामचंद्रराव ठाकरे	रा. प्लॉट नं. ५०, भोलेनगर, पिपळा रोड, नागपूर
१०६	श्रीमती जयश्री युवराज खंडाळ	रा. रघुजीनगर क्वा.नं. १/८०, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स मागे, रघुजीनगर, नागपूर
१०७	श्रीमती प्रभावती बेनीमाधव देशमुख	रा. प्लॉट नं. ५२५, सम्राट अशोक चौक चंदननगर, उमरेड रोड, नागपूर
१०८	श्री. नरेन्द्र ज्ञानेश्वररावजी वानखेडे	रा. प्लॉट नं. १०, चंदननगर, रमाबाई गार्डन जवळ, नागपूर
१०९	श्री. संजय रामकृष्ण समरीत	रा. प्लॉट नं. २४३, चंदननगर, राम मंदिर जवळ, नागपूर
११०	श्रीमती वैशाली बंडू गायकवाड	रा. प्लॉट नं. ३५०, चंदननगर, राम मंदिर समोर, नागपूर
१११	श्री. दिपक पांडुरंगजी दातीर	रा. प्लॉट नं. २२२, लालबहादूर शास्त्री शाळे जवळ, हनुमाननगर, नागपूर
११२	श्री. दिनेश मुरलीधर गुरपुडे	रा. २६४. बालाजी नगर विस्तार, गजानन मंदिर जवळ, मानेवाडा रोड, नागपूर
११३	श्री. सुरज राजेंद्र मते	रा. ०८, जुना ज्ञानेश्वर नगर, कुदरत पान मंदिर, मानेवाडा रोड, नागपूर
११४	श्री. अंकीत गोपालराव गुमगावकर	रा. प्लॉट नं. १०४, करेजिकर लाइन, जागनाथ बुधवारी पाठराबे मोहल्ला, नागपूर
११५	श्री. अनुप रामेश्वर खोब्रागडे	रा. टिमकी, भानखेडा रोड, प्रायमरी शाळे जवळ, नागपूर
११६	श्री. अशुन रमेश खापरे	रा. घर नं. ७५९, राधाकृष्ण ऑईल मिल, गोलीबार चौक, नागपूर
११७	श्री. राजेश महादेव बहारघरे	रा. बंगाली पंजा, भोलाशंहावली दर्गा समोर, मस्कासाथ रोड. नागपूर
११८	श्रीमती पुष्पा लक्ष्मण पाठराबे	रा. घर नं. ७२१/२८, दारव्हेकर दंगल, तांडापेठ, नागपूर
११९	श्री. विकास बिरजू बैस्वारे	रा. नवी शुक्रवारी, राम कुलर चौक, सिंगाडा मार्केट, गणेश मंदिर महाल, नागपूर
१२०	श्री. सनि सुरेंद्र झेंडे	रा. गणेशपेठ पोलिस स्टेशन मागे, गणेशपेठ, नागपूर
१२१	श्री. बिपिन गणेशराव सारवे	रा. १२१, माँ भगवती नगर, चिखली रोड, नागपूर
१२२	श्री. प्रणय रमेशराव वखारकर	रा. प्लॉट नं. ३०३, आनंद पॅलेस नं. ५, नंदनवन मेन रोड, नागपूर
१२३	श्रीमती संगीता पुंडलिकराव हेडाऊ	रा. ७४, अवधुत नगर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
१२४	श्रीमती विजया सुरेंद्र अंबाडकर	रा. प्लॉट नं. १९६ तुकडोजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर
१२५	श्री. संजय चुडामणराव बनसोड	रा.क्वा नं. L-७-१०-१२ वि.एच.बी. कॉलनी, रघुजीनगर, रिंग रोड, नागपूर
१२६	श्री. महादेव शालीकराम तायवाडे	रा. शिवाजी नगर, जयताळा, पंचवटी जवळ, नागपूर
१२७	श्रीमती ललीता चंद्रभान मेश्राम	रा. प्लॉट नं. २३, गल्ली नं.९, चंद्रमणी नगर, नागपूर
१२८	श्री. विनोद त्रंबकराव भागवत	रा. प्लॉट नं. २२ गोविंद प्रभू नगर समोर, शिवाजी पुतळा, दिघोरी, नागपूर
१२९	श्रीमती बेबीनंदा रवि जैस	रा. सक्करदरा रोड, भाजी मंडई जवळ, जुनी शुक्रवारी, हनुमान नगर, नागपूर
१३०	श्री. कमलेश खुशालराव इंगोले	रा. प्लॉट नं. २३९, आशिर्वाद नगर, गल्ली नं. २९, राजलक्ष्मी हॉटेलच्या पाठीमागे, नागपूर
१३१	श्री. कवडू श्रावणजी गुलाबे	रा. प्लॉट नं. ४२, विठठल नगर क्र. १, दुर्गा मंदिर मागे, गणपती मंदिर जवळ, नागपूर
१३२	श्री. नितेश माणिकराव कामळे	रा. सन्मार्ग नगर नं. २. प्लॉट नं. २२ हुडकेश्वर रोड, नागपूर
१३३	श्री. मदन विठठलराव आळशी	रा. A-१३, यशोदा नगर, हिंगणा रोड, नागपूर
१३४	श्री. अजय रामप्रसाद दुबे	रा. पार्वतीनगर, रामेश्वरी, नागपूर
१३५	श्री.काण्हुसिं रुपसिंग चव्हाण	रा. किंगजवे हाईट, आर्य नगर, कोराडी रोड, एनआयटी गार्डन समोर, नागपूर
१३६	श्री. प्रकाश सुखदेवराव गवई	रा. प्लॉट नं. १४१, धाडीवाल ले-आऊट, साकेत नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपूर
१३७	श्री. रुपेश देवीदास तायडे	रा. प्लॉट नं. ३९, महापुष्प सोसायटी, बेलतरोडी रोड, नागपूर
१३८	श्री. अमोल नरेश रंगारी	रा. प्लॉट नं. १३६, शताब्दी चौक, दशरथ पाटील वाचनालयाचे मागे, गल्ली नं. २ जोगीनगर, नागपूर
१३९	श्रीमती शुभांगी आशीष मुन	रा. प्लॉट नं. ९७ भिमनगर, गल्ली नं. ४, शिलगंध बौद्ध विहार, नागपूर
१४०	श्री. अक्षय अरविंद धार्मिजवार	रा. प्लॉट नं. ८०, अमरवती नगर, बेलतरोडी रोड, नागपूर
१४१	श्री. बिपिन पुंडलीकराव गोठाने	रा. प्लॉट नं. १२५ रिंग रोड, जोगीनगर, नागपूर
१४२	श्रीमती भुमेश्वरी ज्ञानचंद भगत	रा. जोगीनगर, गल्ली नं. १२, नागपूर
१४३	श्री. योगेश विश्वनाथ काटे	रा. प्लॉट नं. २२, रेणुका सोसायटी, यशोदानगर, हिंगणा रोड, नागपूर
१४४	श्री. लौकिक प्रकाश इंदुरकर	रा. प्लॉट नं. १२७ आनंद रोड, १० नंबर पुलिया, इंदोरा, बेझनबाग, नागपूर
१४५	श्रीमती रीता प्रेमकुमार शर्मा	रा.टेका नाका, दुर्गा माता मंदिराजवळ, कामठी रोड, नागपूर
१४६	श्रीमती भक्ती मनीष दासवानी	रा.प्लॉट नं. ४६, सिंधु नगर सोसायटी, जरीपटका, नागपूर
१४७	श्री. वसंता विठोबाजी शेते	रा. माता मंदिर जवळ, व्ही. एच. बी. कॉलनी. क्वा नं.४/१६, बाळाभारुपेठ, नागपूर
१४८	श्री. आकाश पंजाबराव जटाळे	रा. प्लॉट नं. २०, काळे लेआउट, ओम नगर, कोराडी रोड, नागपूर

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
१४९	श्री. संकेत हेमंत टोकेकर	रा. प्लॉट नं. २४८, अभ्यंकर नगर, नागपूर
१५०	श्रीमती सुनिता अजय वराडे	रा. प्लॉट नं. २७५, अभ्यंकरनगर, नागपूर
१५१	श्रीमती वनिता कृष्णराव मामुलकर	रा. प्लॉट नं. २५, आराधना नगर, खरबी रिंग रोड, नागपूर
१५२	श्रीमती पल्लवी प्रदीप भालेराव	रा. प्लॉट नं. १८, ममता हाऊसिंग सोसायटी सोनेगांव, नागपूर
१५३	श्रीमती राखी संदिप मानवटकर	रा. गल्ली नं. १, बुध्दविहार जरीपटका, नागपूर

नागपूर:
दिनांक १२ सप्टेंबर, २०२४.

डॉ. विपीन,
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,
नागपूर.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३२.

शुध्दीपत्रक

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका
शासन निर्णय अधिसूचना

वाचा :- १. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १३ ऑगस्ट, २०२४.

२. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १७ ऑगस्ट, २०२४.

क्रमांक सामान्य-कक्ष-९-अका-विकाअ-नि-२०२४.—

दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ व दिनांक १७ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन राजपत्रात खालील नमुद रकाना क्र. २ मधील उमेदवार हे इय्यता १० वा वर्ग उत्तीर्ण नसल्याने त्यांची नावे वगळण्यात येत आहे.

“ प्रपत्र-ड ”

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रातील क्रमांक	शासन राजपत्र दिनांक
(१)	(२)	(३)	(४)
१	श्रीमती कविता राजेश केळवडे	३६	१३-०८-२०२४
२	श्रीमती कविता राजेश केळवडे	८४ (दुबार)	१३-०८-२०२४
३	श्रीमती रेणुका किशोर हिरणवार	६४	१३-०८-२०२४
४	श्रीमती उषा संजय झांबरे	२६	१७-०८-२०२४
५.	श्री. अजय जानराव भातकुरकर	६३	१७-०८-२०२४

तसेच दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ व दिनांक १७ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन राजपत्रात खालील नमुद रकाना क्र. २ मधील उमेदवाराच्या वयांची ६५ वर्ष अधिक/जास्त असल्याने त्यांची नावे वगळण्यात येत आहे.

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रातील क्रमांक	शासन राजपत्र दिनांक
(१)	(२)	(३)	(४)
१	श्री. प्रकाश राधेश्याम शर्मा	१९	१३-०८-२०२४
२	श्री. घनश्याम गणपत खांडवे	२०	१३-०८-२०२४
३	श्री. संजय सदाशिव चितळे	४६	१३-०८-२०२४
४	श्री. विनोद वासूदेव जोशी	५२	१३-०८-२०२४
५.	श्री. अरुण बापुराव मोगरकर	७५	१३-०८-२०२४
६	श्री. सुरेश चंद्रबाबुलाल गुप्ता	१५१	१३-०८-२०२४
७	श्री. मधुकर माधव पाठक	४	१७-०८-२०२४
८	काशिनाथ महादेव नखाते	६२	१७-०८-२०२४
९	श्री. सुहास गुलाब बारई	९४	१७-०८-२०२४
१०	श्री. श्रीकांत वसंत भोरे	९९	१७-०८-२०२४

तसेच दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ व दिनांक १७ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन राजपत्रात खालील नमुद रकाना क्र. २ मधील उमेदवारांचा रकाना ४ मध्ये नमुद प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रातील क्रमांक व दिनांक	सुधारीत करण्यात येणारा बदल
(१)	(२)	(३)	(४)
१	श्रीमती मनिषा नरेंद्र इंगळे	५७/१३-०८-२०२४	रा. ५७२, सुरेंद्रगढ, सेमेनरी हिल्स, नागपूर
२	श्रीमती मनिषा यशवंत सोनवणे	११/१७-०८-२०२४	कु. मनिषा यशवंत सोनवणे

यापुर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन राजपत्रातील अटी व शर्ती कायम राहतील.

नागपूर:
दिनांक १२ सप्टेंबर, २०२४.

डॉ. विपीन,
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,
नागपूर.